

August 22, 2023

To,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai 400 051.

BSE LimitedPhiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001

NSE Scrip – SECURCRED BSE Scrip: 543625

Dear Sir/Mam,

Sub: Newspaper publication pertaining to Postal Ballot Notice Ref: Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper publications pertaining to dispatch of Postal Ballot Notice to the members. The said extract of the Notice is published in The Active Times (English) Mumbai Edition and Mumbai Lakshdeep (Marathi) Mumbai Edition, on August 22, 2023.

The aforesaid information will also be available on the Company's website at www.secur.co.in.

Kindly take the above information on record.

For Secur Credentials Limited

Rahul Belwalkar Managing Director DIN: 02497535

NOTICE

Notice is hereby given that Mr. Dilip Janardan Utekar was expired on October 28, 2020 at Kalyan. That Mr. Dilip J. Utekar used to hold the Maruti Suzuki Baleno Delta petrol car. Registration no. MH-05-EJ 1969. Mr. Dilip Utekar leaving behind his wife Mrs. Surekha Dilip Utekar being the next legal heir thus Mrs. Surekha Utekar desires to apply and transfer the above-mentioned vehicle in her name.

So I am Surekha Utekar hereby invites claims/objections within a period of 07 days from this notice any person having any kind of claim/ objection should contact at the address, A/1203 Bajaj Prakriti aangan, near DSD school, Yogidham, Kalyan West 421301. with copies of such documents, proofs, in support of their claims, demands etc. If no claims/objections are received within 07 days of this notice, then I Mrs. Surekha Utekar will be free to transfer the above vehicle of late Mr. Dilip Utekar and no claims thereafter will be entertained.

52 WEEKS ENTERTAINMENT LIMITED

CIN: L93000MH1993PLC072467 Regd. Office: Tarabai Hall, 1st Floor, Shivprasad Building 97 Marine Drive Mumbai MH 400002 IN

Phone: 022-22842127 E-mail: 52weeksentltd@gmail.com Website: www.52weeksentertainment.com Notice is hereby given that the 30TH Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 15th September 2023, at 12:30 P.M. IST, through Video Conference (VC) Other Audio Visual Means (OAVM) as per provisions of the Companies Act, 2013, Rules framed thereunde and SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") circular dated April, 8 2021, December 14, 2021 and May 5, 2020, January 13, 2021. December 13, 2021. December 14, 2021 and May 5, 2022. (collectively referred Sanday 15, 2021, December 15, 2021, December 14, 2021 and way 3, 2022 (Office) reference to as "MCA Circulars") and Circular No. SEBIHO/CFD/CMD1/CIRIP/2020/79 dated May 12, 2020, SEBVHO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/HO/CFD/CMD2/ CI 2022/62 dated May 13, 2022 issued by Securities and Exchange Board of India (SEBI) (collectivel referred to as 'SEBI Circulars') without physical presence of the Members at a common venue.

The Company has sent the Annual Report 2022-2023 along with the Notice of AGM on 21ST Augus 2023, through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent /Depository Participant in accordance with the aforesaid Circulars The Annual Report along with the Notice of the AGM is also available on the Company's website at www.52weeksentertainment.com, website of stock exchanges viz. www.bseindia.com.

In terms of and in compliance with provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)Regulations, 2015 and the Secretarial Standards on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India , the Company is providing the "remote e-voting" and "e-voting during the AGM", facility to members to cast their vote electronically on all the resolutions set forth in the Notice of the 30™ AGM through electronic voting system. The cut -off date for determining the eligibility to vote by electronic mean through "remote e-voting" or "e-voting at the AGM" is $\,8^{\text{TH}}$ September 2023.

The remote e-voting period commences on Tuesday, 12 September, 2023 (09:00 a.m. IST) and ends on Thursday, 14 September, 2023 (05:00 pm. IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter and remote e-voting shall not be allowed beyond the abovementioned date and time. Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through E-voting system during the AGM. The members who have cast their shall be engine to work invoging system during the Anni. The immension with have does not votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again. Once the e-vote on the resolution is cast by the members, they shall not be allowed to change it subsequently. The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall been titled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at AGM Any person who becomes a member of the Company after the notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date i.e., 8TH September 2023, may go through

the instructions mentioned in the Notice of 30TM AGM to enable them understand the process obtaining the Login ID/User ID and Password. The details instructions for joining the AGM through VC/ OAVM and casting the vote through remote e-voting/ e-voting through at the AGM is provided in the Notice of AGM. Members are requested t carefully go through the same.

In case of Individual shareholders/ members holding securities in demat mode have any technical issues related to login through Depository i.e., NSDL/ CDSL, they may contact the respective helpdesk

	given below:		
	Login type	Helpdesk details	
	Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evolution@nsdl.co.in or call at to free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30.	
	Individual Shareholders holding securities in demat mode with	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.con	

In case of any/ grievances relating to voting by electronic means or technical assistance before and during the AGM, the members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual available for Shareholders available at www.evoting.nsdl.com.

Notice is also given that Register of Members and the Share transfer books of the Company will remain closed from Saturday, 9TH September 2023 to Friday, 15th September 2023 (both days inclusive) for

In case of any/ grievances relating to voting by electronic means or technical assistance before and during the AGM, the members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual available for Shareholders available at www.evoting.nsdl.com.

> Thanking You FOR 52 WEEKS ENTERTAINMENT LIMITED CYRUS BHOT

Director & CFO

DIN: 00443874

Date: 21/08/2023 Place: Mumbai

AnandRathi

Express Zone A Wing, 8th Floor Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. India **POSSESSION NOTICE**

TO TAKE NOTICE ALL THE CONCENRED PARTIES, Whereas, the Authorized Officer of the Anand Rathi Global Finance Limited, under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act,2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred inder section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforce Rules, 2002, issued Demand Notice (detail specifically mention in table below, hereinafter "Demand Notice") under Section 13 sub-section 2 of th Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 calling upon the Borrower(s) (detail specifically mention in table below, hereinafter Borrower (s) to repay the amoun mentioned in the Demand Notice together with further and future interes thereon at the contractual rate of interest together with costs and charges and other monies payable (if any) from the date of Demand Notice onwards, till the date of payment and/or realization by ARGFL within 60 days from the date of receipt of the Demand Notice (hereinafter Amount Due).

The Borrower (s) and co-borrower (s) having failed to repay the Amount Due, this notice is hereby given to the Borrower mentioned herein below in particular and public in general that the undersigned has taken symbolic possession of the Properties / Secured Assets (as defined under the Demand Notice) described herein below in exercise of powers conferred upon him/he under sub-section (4) of section 13 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date specifical mention herein below.

Further the Lender (ARGFL) has filed a C.C.No. 217/SA/2022 before Addition Chief Metropolitan Magistrate at Mumbai and on 02 03 2023 an order fo obtaining physical possession was passed by the Additional Chief Metropolitar Magistrate At Mumbai and on the basis of the order we have taken physica possession of the mortgage property on <u>08/08/2023.</u> (Mortgaged property as mentioned in Schedule-I).

Thereafter ARGFL, have taken physical possession of the secured assets i furtherance of the above said undertaking & in compliance of the above said order passed by Additional Chief Metropolitan Magistrate at Mumbai.

The Borrower and co-borrower (s) in particular and the public in general i hereby cautioned not to deal with the properties/ the Secured Assets and any dealings with the Properties / secured assets will be subject to the charge o Anand Rathi Global Finance Limited for an Outstanding Amount (specific mentioned herein below) together with further and future interest thereon at the contractual rate of interest together with costs and charges and other monie payable (if any) till the date of payment and/or realization by ARGFL. The forrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13

of the Act in respect of the time available to redeem the secured assets Borrower (s) Name Address: 1.Better Builders and Infrastructure Private Limited.

5/5, Mathuradas Colony, St. Anthony Street, Kalina, Santacruz (East), Mumba 400 098 Also at:

Shop No. 9, "Parijat Tower", Village Tungva, Saki Vihar Road, Mumbai – 400 072.

1. Co-borrower(s)/ Guarantor(s) Name Address: 1. Mr. Shyam Bali, (Guarantor/Director) AA 38, Yashodham Enclave, Off Film City Road Goregaon (East), Mumbai-400 063

2. Mr. Sanjiv Bakshi, (Guarantor/Director) 702, Rajnigandha Cooperative Housing Society Ltd., Gen. A. K. Vaidya Marg, Gokuldham, Goregaon (East Mumbai-400 063

3. Mr. Umesh Vyas (Guarantor/Director) 2, Dalamal Apartments, 15 Cuffe Parade, Colaba, Mumbai: 400 005

4. Mrs. Kumud Devraj Bali (Guarantor) AA 38, Yashodham Enclave, Off. Filn

City Road, Goregaon (East), Mumbai-400063. 2. **Date of Demand Notice**: 25th October 2019 3. Loan Agreement No.: ARGFL/CF/030

Amount Due as per Demand Notice : Rs 32,65,83,957 (Rupees Thirty Two Crores Sixty Five Lakhs Eighty Three Thousand Nine Hundred Fifty

5. Date of Physical Possession: 08th August 2023.

SCHEDULE – I
DETAILS OF SECURED ASSET

All that piece and parcel of land along with the structures constructed/ to be constructed in the Building project known as "Parijat Towers consisting of A, B and C Wings, along with the right, title and interest of the land bearing Survey No. 11 Hissa No. 2 (Part) and corresponding to City Survey No. 35/4 admeasuring 3501.10 sq. mtrs, together with the benefits and the rights in

respect of setback portion bearing City Survey No. 355 admeasuring 517.40 sc mtrs. (surrendered to MCGM) and development rights in respect of Survey No 11, Hissa No. 2(Part) and corresponding Survey Nos. 36, 36/1, 36/2,37,37/1 to 8 total adm, 24780 Sq. Mtrs. And City Survey No. 36/3 adm. 72.20 Sq. Mtrs. of Village Tungva, Taluka Kurla, Mumbai Suburban District at Baji Pasalkar Marg. Sali Vihar Road, Tungva Village, Kurla (West), Mumbai.

Details of the units of which possession has been taken: 1.Building B - 8th Floor - Flat No. 802 - Residential - Carpet Area 762.79 Sq. Ft.

2. Building B - 2nd Floor - Flat No. 201 - Residential - Carpe Area 742.32 Sq. Ft.

3. Building B - 2nd Floor - Flat No. 203 - Residential - Carpet

Area 735.58 Sq. Ft.

4. Building B - 2nd Floor - Flat No. 204 - Residential - Carpet Area – 768.58 Sq. Ft.

Date: 22/08/2023 Anand Rathi Global Finance Limited Place: Mumbai Authorized Officer

ACTIVE TIMES

PUBLIC NOTICE I Adv. Roshan A. Baig my Client Late, JANARDAN NARAYAN MHATRE, a Member of the SAI DARSHAN SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., having address at S.M.D. Road, Opp. Antop Hill Post Office, Wadala (E), Mumbai - 400 037 and holding Flat No. B/301/ $3^{\rm st}$ floor in the building of the society, died on $06^{\rm m}$ February 2015,, without making any nomination.

On behalf of my client, I hereby invite claims and objections from the heir or heirs or othe claimants/objector or objectors of the transfer of the said shares and interest of the decease member in the capital property of the society within a period of **15 days** from the publication o this notice.. with copies of such documents and other proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital, property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be deal with the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 6.00 P.M. to 9.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of Place : Mumbai. Adv. Roshan A. Baig

PUBLIC NOTICE

This notice is to inform the public at large that my client Mrs. Vanita Chandrakant Machhi (maiden name Miss Vanita Laxman Karbhari) who is peaceful occupying, possessing and enjoying the immovable property bearing address as Flat No. 10, admeasuring carpet area of 740 Sq. Feet situated (approx.), situated in Building No. D - 2, of Nutan Jeevan Co. Op. Hsg, Society Ltd., Kripa Nagar, S.V. Road, Irla, Vile-Parle (West), Mumbai - 400 056 and situated on piece of land bearing CTS No. 690, 693, 694, 695 of Mumbai Suburban District & within the jurisdiction of Municipal Corporation of Greater Mumbai (Hereinafter said & referred to as "The Said Flat Premises" for the sake of brevity).

It should be noted that the said flat premises is in continuous, sound, absolute, physical and undisputed possession of my above said client, since the year 1975. Further to that, my said client is still enjoying peaceful possession and occupation of the said flat premises without any objection, grievance, complaint of what so ever in nature, either from the concerned housing society i.e. Nutan Jeevan Co. Op. Hsg, Society Ltd. through its official committee members, general members etc. or from any other stakeholder claimant etc. (IF ANY).

It is to declare that the said housing society i.e. Nutan Jeevan Co. Op. Hsg, Society Ltd., is undergoing and in the process of redevelopment of the buildings of the said society (including the said flat premises).

Further to declare that my client is declaring that she has represented / is going to represent the said flat premises, in all respects like negotiating and executing the redevelopment agreement, receiving corpus funds & transit rent, receiving permanent alternate accommodation along with parking spaces, in lieu of the said flat premises in the proposed redeveloped buildings etc. along with other representation and execution of required documents, in relation with redevelopment

My client is also declaring that she is going to get transferred the documents related with the title, ownership, shares, capital funds, occupation, possession etc (as required & applicable). of the said flat premises, exclusively and individually, absolutely, irrevocably and permanently in her own name (in the name of Mrs. Vanita Chandrakant Machhi (maiden name Miss Vanita Laxman Karbhari).

So, I do hereby invite claims /objections from the public at large, stakeholders, claimants, third parties etc. (IF ANY) who have any type of interest, claim, shares, rights etc. in the said flat premises and its transfer and present as well as future benefits, privileges etc., within a period of 15 days from the publication of this notice. Any person having any kind of claims/objections in respect of said flat premises and its transfer to and in the name favour of my client Mrs. Vanita Chandrakant Machhi (maiden name Miss Vanita Laxman Karbhari), should contact the undersigned advocate and / or the Secretary/Chairman of the said society, along with the relevant documents, proofs, in support of their claims/objections, in writing.

In the absence of any such claims/objections, the concerned housing society along with the proposed developers / builders concerned with redevelopment, shall be free to deal, transact and enter into required agreements and transfer the 100% shares of above said flat premises, in favour of my client and no claim will be entertained thereafter. My client shall be free to transfer all the documents of title, ownership of the said flat premises, including electricity, piped gas, telephone connections etc. in her name.

Place: Vile-Parle (West), Mumbai. Date: 22 / 08 / 2023

Sakhi S. Dube & Suryaprakash S. Dube Advocates, High Court, 101 to 105, 110,115, First floor, Building no. 1, Apna Ghar CHS. R.S. Marg, Near Chatwani Hall, Teligalli, Andheri (East), Mumbai - 400069.

INDSOYA LIMITED CIN: L67120MH1980PLC023332

Registered office: SH-5, Floor-GRD, Plot-355/359, 355, Asiad Market Building, Shaikh Memon Street, Kalbadevi Mumbai-400002.Tel No. 022-22852796
Email ID. info@indsoya.com Website: www.indsoya.com

NOTICE OF 43rdANNUAL GENERAL MEETING,E-VOTING AND **BOOK CLOSURE DATES**

given that 43rd Annual General Meeting (AGM) of INDSOY IMITED ('the Company') will be held on Tuesday, 12th September, 2023 at 02:00 P.M. (IST) through Video Conferencing ('VC') or Other Audio-Visual Mean ('OAVM') facility, in compliance of provisions of the Companies Act, 2013 ('th Act') and Rules thereof read with the General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, General Circula No. 20/2020 dated 5th May 2020, General Circular No. 02/2022, Genera Circular No. 10/2022 and Clarification Circular dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with the SEBI Circulars No SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 and SEBI/HO/CFD MD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021,SEBI/HO/CFD/CMD2/CIR/F 022/62 dated 13th May, 2022 and SEBI/HO/DDHS/DDHS-RACPOD1/P/CIR 2023/001 dated January 5th, 2023 to transact the business as set out in the

NOTICE is further given that, pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, Rules thereof and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, including the mendments thereunder, the Register of Members and Share Transfer Books o ne Company will remain closed from 5th September, 2023 to 12th September 2023(both days inclusive) for the purpose of AGM.

compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular, the Notice AGM along with the Statement annexed to the Notice pursuant to section 102 o he Companies Act, 2013 and Rules thereof including amendments thereunde and the Annual Report of the Company for the financial year2022-23 have bee ent to the Members only in electronic mode to those Members whose ema ddresses are registered with the Company / the Depository Participants (DPs the Register and Share Transfer Agent (R & T Agent), as the case may be. The aforesaid documents are also available on the website of the Company vizwww.indsoya.com on the websites of Stock Exchange i.e. BSE Limited a www.bseindia.com

ursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and as mended from time to time, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard or eneral Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India cluding amendments thereunder, the Company is providing the facility to its nembers holding shares as on 4th September, 2023, being cut-off date, t xercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of AGM. Th embers may cast their votes using an electronic voting system from a place ther than the venue of the meeting ('remote e-voting') or by e-voting at the AGM The Company has engaged Link Intime India Private Limited to provide remote

-voting facility through insta vote. The details of remote e-voting are as under:-Date of completion of sending Notice of AGM along with Annual Repor 21st August, 2023.

The remote e-voting period commences on 8th September, 2023 (9.00 a.m IST) and ends on 11th September, 2023(5,00 p.m. IST).

Γhe voting through remote e-voting shall not be allowed beyond 5.00 P.M. o 11th September, 2023.

Any person, who acquires shares of the Company and become Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-of date i.e. 4th September, 2023, may obtain User-Id and Password by sending a request at enotices@linkintime.co.in. If a person is already registered wit M/s. Link Intime India Private Limited for Remote e-voting, then existing User-Id and Password can be used for casting vote. If you forgot you password, you can reset your password by using 'Forgot User details Password' option available on (web link of e-voting site). A me use the OTP (One Time Password) based login for casting the votes on the e-voting system of Link Intime India Private Limited

The members attending the AGM through VC/OAVM facility, who have not casted their vote by Remote e-voting shall be able to exercise their right a the AGM through e-voting.

A member may participate in the AGM even after exercising his right to vot through Remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM. A person whose name is recorded in the Register of Members or Register of the Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e 4th September, 2023 shall be entitled to avail the facility of either remote e voting or e-voting at the AGM.

The procedure of electronic voting and attending the AGM throug VC/OAVM is available in the Notice of AGM.

The manner of registration of e-mail addresses of those Members whose email addresses are not registered with the Company/the R&T Agent/DP i available in the Notice of AGM.

0. In case of any queries relating to e-voting, members may send an email to instameet@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-49186175. By the Order of the Board of Directors

For Indsoya Limited

Ayushi Agrawa Company Secretary and Compliance Officer Date: 21st August, 2023

PUBLIC NOTICE

My client KENNEDY PIUS FERNANDES died on 20/01/2002, thereafter the deceased's legal heirs 1. Mrs. Agnes C Fernandes (Wife) 2. Keagan A Fernandes (Son) & 3. Anwell A Fernandes (Son) have duly complied with society legal formalities no objection certificate (NOC) and all, after society due legal compliance the deceased's wife MRS. AGNES CYNTHIA FERNANDES become a member of 'FAIRFIELD CO-OP.HSG.SOC LTD, owner of Flat No.EC-8B/303, Admeasuring 432 sq. ft. built up area situated at Evershine City, Gokhiware Vasai (E), Dist. Palghar 401205, having Five share of the face value of Rs.50/- each aggregating to a value of Rs.250/- bearing distinctive Nos.471 to 475 (both inclusive) comprised of share certificate No.095 issued by the said society and incidental thereto all rights to Flat No.EC-8B/303. The Advocate hereby invite claims or objections from all the legal heirs for the said flat, and/or any other claimant/s or objectors/s to the sale, mortgage, lien or transfer or of any nature whatsoever of the said property within the period of 15 days from the date hereof to the undersigned with the copies of relevant proofs to support the claim/objection, failing which it will be considered as such rights, title and interest, waived and/or abandoned and thereafter my client shall be at the liberty to sale / transfer the said flat to the public at large.

For and behalf of M/s DMS & ASSOCIATES - Advocates, M: 9820880337, 5 Rushabh CHSL, Madhuban Township, Village Gokhiware, Vasai Road (East) 401208, Dist. Palghar -Deepak 7shah@yahoo.com.

Place: Vasai (East) Date:22/08/2023

SECUR CREDENTIALS LIMITED

CIN: L74110MH2001PLC133050

Registered Office: Office no.: Prism Tower, 'A' Wing, 8th Floor, Unit No 5, Off Link
Road, Mindspace, Malad (West), Mumbai Maharashtra 400064 India

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 and other Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), other applicable provisions of the Act and Rules, General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June, 2020, 2021, 2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June, 2020, 2020, 2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June, 2020, 202 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2021, 10/2021 dated Jule, 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 05, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA"), SecUR Credentials Limited ("the Company") has on August 21, 2023, completed the dispatch of the Postal Ballot Notice ("the Notice") through email for seeking their approval by way of Ordinary resolution in respect of the business mentioned in the Notice dated August 21, 2023.

As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 or SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations, 2015 (as amended) (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the Company is pleased to provide its shareholders the facility to cast their vote on the resolutions set forth in the Notice through electronic voting system ("REMOTE E-VOTING") of National Securities Depositories Limited (NSDL).

Pursuant to Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 (as amended), the Company further informs all Members that:

a) The Special Business set out in the Notice shall be voted electronically.

The date of Completion of sending of Notice on August 21, 2023.

The Voting rights of the Members shall be in proportion to the Equity Shares held by them in the paid up Equity Shares Capital of the Company as on Cut-off date i.e. August 11, 2023.

The cut- off date for determining the eligibility to vote by remote e-voting is August 11, 2023. A person whose name is recorded in the Depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

The remote e-voting period commences on Thursday August 24, 2023 (9:00 a.m.) and ends on Friday, September 22, 2023 (5:00 p.m.).
The voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. on

Friday, September 22, 2023 The Postal Ballot Notice, together with Explanatory statement, Remote E-votin instructions to avail Postal Ballot Notice & Procedure for "Remote E-voting" in

terms of MCA Circulars is available on the Company Website - www.secur.co.i and on NSDL website https://eservices.nsdl.com.
In light of the MCA Circulars, Members who have not registered their email address may get their email address registered by sending an email to the Company's Share

Transfer Agent at pravin.cm@skylinerta.com, member(s) may also intimate th same to the Company by writing an email at complianceofficer@secur.co.in. Post successful registration of the email, the member would get soft copy of th

notice and the procedure for e-voting along with the User ID and Password to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries, member may write to evoting@nsdl.co.in or complianceofficer@secur.co.in. Members are however requested to register their email addresses, in respect of electronic holdings with their concerned Depository Participants and in respec

In terms of MCA Circulars, voting can be done only by Remote-E-voting. As the Remote E-voting does not require a person to attend to a meeting physically, the members are strongly advised to use the Remote E-voting procedure by themselves and not through any other person/proxies. Further, on account of threat posed by COVID-19 and in terms of MCA Circulars, the Company will send Postal Ballo

of physical holdings, with the Company's Share Transfer Agent I.e. pravin.cm@

Notice in electronic form only.

Members are requested to communicate their assent and dissent through "Remote E-votina" system only.

E-voting system only. In case of any queries or grievances regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual which is available at https://eservices.nsdl.com under help section or write an email to evoting@nsd co.in.or nipulS@nsdl.co.in. Alternatively, you may also contact by writing an emai at complianceofficer@secur.co.in or evoting@nsdl.co.in.

By the Order of Board of Director For Secur Credentials Limite

Company Secretary

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Share Certificate No.073 for 5 ordinary Shares bearing Distinctive Nos. 361 to 365 of Chembur Abhay Co-Operative Housing Society Ltd. standing in the names of Shr Sadanand Yeshwant Rane And Shri Aditya Sadanand Rane have been reported lost nisplaced and that an application for issue of duplicate Certificate in respect thereof has been made to Society at 81, Tilak Nagar, Chembur Abhay Co-Operative Housing Society Ltd., Chembur, Mumbai – 400089, to whom objection if any against issuance of such Duplicate Share certificate should be made within 15 days from the date of Publication of this notice. Share Certificate is not mortgaged or any loan taken against the

PUBLIC NOTICE (Without Prejudice)

Notice is hereby given that my Clients MR. MAYANK KUMAR and MRS. SUKRITI SAXENA are intending to ourchase all that piece and parcel of the esidential Bungalow No. 3A admeasuring approximately 2000 sq. ft. built up area along with land and structure standing thereon in Dashmesh Cooperative Housing Society Ltd., N Dutta marg, Four Bungalows, Andheri (W), Mumbai- 400 053 bearing Building UID No. KW3001620110000 situated on parce of land bearing Survey No. 155-C, C.T.S. No. 1341 & 1342 at Village Versova Taluka Andheri in registration Sub District of Mumbai City and Mumbai Suburban from MRS. MONICA PRAFULLA SAMANT and also effect the transfer of the fully paid up shares bearing distinctive Nos. from 21 to 25 (both inclusive) of Rs 50/- each, under Share Certificate No. and Member's Register No. 5.

All person/s having any claim/s or right in respect of, against or to the above said oungalow premises or any part thereof by way of sale, share, Court Order/s exchange, mortgage, trust, encumbrance charge, lien, gift, inheritance maintenance, possession howsoever of otherwise of whatsoever nature, are hereby called upon to intimate to the undersigne at the below mentioned address in writing of such claim, along with the documentary evidence in support thereof WITHIN A PERIOD OF 14 DAYS from the date of publication of this notice, failing which cuch claim/s or objections, if any shall be reated as waived and/or discharged rever and not binding on my clients, who hall proceed to conclude the above

YUSUF MITHI- ADVOCATE 58, Level II, Dewan Center, S.V. Road Jogeshwari (W), Mumbai- 400 102 Ph.: 9769277446/9833689275

NOTICE

Notice is hereby given to general public that **DHARMISHTA** SHIVNARAYAN AGARWAL an owner of the industrial gala Ground Floor, MILAN INDUSTRIAL PREMISES CO-OP SOC. LTD., Navghar Road. Bhayandar (E), Tal. & Dist. Thane, 401105.she had purchase the said industrial gala from DILIPKUMAR POPATLAL GANDHI by an agreement for re-sale dtd.17/02/1998. The said agreement was registered on 31/12/2020. She has applied to my client MILAN INDUSTRIAL PREMISES CO-OP SOC. LTD., for membership and transfer of shares in her name.

So, anyone having any right, title, interest, heirship rights, agreement the above referred industrial Gala or its shares or anyone having objection to admit DHARMISHTA SHIVNARAYAN AGARWAL as a member of the society then please write to the undersigned with necessary documents within 14 days from the publication of this notice, failing which no one has any objection to admit DHARMISHTA SHIVNARAYAN AGARWAL as a member of the society and my client will admit her as a member of the society which please be noted.

JOHN M. RODRICKS ADVOCATE Office No. 2, First Floor New Shanti Ganga Apt. Opp. Bhayander Rly. Stn., Bhayander (E). 401105 Mob.9892401349

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM HAVE CHANGED MY NAME FROM NAME RAMNIKLAL PREMJI SHAH TO SHAH / NIDH /IJAYKUMAR MAHENDRABHA PAREMJI SHAH AS PER MAHENDRAKUMAR SHAH TO NIDH KUNJADIYA / VIJAYKUMAF NISHIT VITHLANI AS PER DOCUMENT MAHENDRAKUMAR DOCUMENT. MAHENDRABHA VIJAYBHAI HAVE CHANGED MY NAME FROM HAVE CHANGED MY NAME FROM KUNJADIYA AS PER DOCUMENT.

> TO NITABEN VIJAYBHAI KUNJADIYA AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM CHENA RAM NIMBA RAM TO CHELARAM NIMBARAM DEWASI

> > TO AMINA BASHIE

HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

ARTIBEN DAKSHESHBHAI JIVANI

TO **artiben daxesh jivani** as

FROM ANNUKUMARI MANOJKUMAR

CHOUDHARY TO ANNUKUMAR

BARANGALE AS PER DOCUMENT.

CHANGED MY

KHANDARE TO JASON

SHAFIQUE

HAVE CHANGED MY NAME FROM

NEETA VIJAYKUMAR KUNJADIYA

HAVE CHANGED MY NAME FROM AS PER DOCUMENT. ANTONIO JOSE FERNANDES TO HAVE CHANGED MY NAME FROM JOSEPH FERNANDES SHAHANA TO SHAHANA REGUM

ABDUL SALAM KHAN AS PER HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENT. MOHIDEEN MOHAMMED HAVE CHANGED MY NAME FROM KHAJA MOHIDEEI MINA BASHIR AHMED KARIM SHAIKH AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM FODKAR AS PER DOCUMENT. MDZAID MOHAMMADULLAH SIDDIQU HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD Л.М. MANIKKANDAN MOHAMMADULLAH SIDDIQUI AS MANIKANDAN AS PER DOCUMENT.

MOHAMMED

AS PER DOCUMENT.

PER DOCUMENT.

MANOJ CHOUDHARY

HAVE

OCUMENT

FODKAR

PER DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM HAVE CHANGED MY NAME FROM JIGARBHAI BHIKHABHAI KOTADIA TO ANJANA AS PER ANJU DOCUMENT TO **Jigar Bhikhabhai Kotadi**a

MOHAMMED SHAFIQUE MOHAMMED JYOTI KUMARI PATRO TO JYOTI PATRO AS PER FARID PATHAN AS PER DOCUMENT. OCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM RIZWANA MOHAMMED SHAFIQUE TO RIZWANA SHAFIQUE PATHAN MANJULA TUKARAM

HAVE CHANGED MY NAME FROM

Date: August 22, 2023

CHANGE OF NAME

NIKUNJ GAUTAM KUMAR DAKSHIN

HAVE CHANGED MY NAME FROM

MISQUITTA JOHANN AJIT RUDOLPH

JOHANN MISQUITTA AS PER

DOCUMENT.

DOCUMENT.

ANTHONY

KHAJA

AS PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT.

NIKUNJ DAKSHINI AS PER

HAVE CHANGED MY

NIDHI

OCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH SALMABI ABDUL TO SALIMABI ABDUL SHAIKH AS PER

DEEPIKA DILIP NIRMAL AS PER

DOCUMENT HAVE CHANGED MY NAME FROM ABUBAKAR MOHAMMED YUSU ABUBAKAR MOHD YUSU ANSARI AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM HAVE CHANGED MY NAME FROM JAGAT GANGARAM BAHADUF JASON TO JAGATBAHADUR VISHWAKARMA KANDHARE AS PER DOCUMENT. AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM SANJAY KUMAR BHIMRAO BARANGALE TO SANJAY BHIMRAO HAVE CHANGED MY NAME FROM

PAREKH

AZIZ PAREKH AS PER SHFAK OCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM RIZWAN HABIBULLAH FAROOQUI TO

AZIZ

ASFAK

HAVE CHANGED MY NAME FROM MAYA GOPAL / MAYA GOPAL CHANDRIKA TO MAYA GOPAL NAIF RIZWAN HABIB FAROOQUE AS PER AS PER DOCUMENT.

CHANGE OF NAME

JOHRA YAKUB PATEL JOHARA YAKUB PATEL AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

SEEMA KABRA TO SIMA KABRA AS PER GOVT. GAZZETE NO. M-23125681 HAVE CHANGED MY NAME FROM

SAPRA GITABEN BHUPATBHAI KAMLESH TANK AS TO GEETA PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

SHABANA PATHAN **IBRAHIMBHAI** SHABANA MEMAN MUSTAQ AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM SHUFTA MOHAMMEDALI SHAIKH SHAGUFTA MOHAMMEDALI SHAIKH AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

HARIBHAI PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM RANABHAI HARIBHAI

HARIBHAI

AHIR TO

ASHISH

HARIBHAI

PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM SHANTIBEN HARIBHAI AHIR TO SHANTIBEN HARIBHAI BALA AS

RANABHAI BALA AS

PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM PRADEEP KUMAR AGARWAL TO PRADEEP AGARWAL AS PEF DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM SWATI YATIN DESAL YATEEN DESAI AS PER SWATI DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM RANJITA RAJARAM JADHAV TO **AKSHATA ASHOK NIKAM** AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME MUSHARRAF ALI MUSHARRAFALI SHAIKH AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM PRAMILA MAYARAM PANCHAL **PRAMILA** PANCHAL TO BHARTI **JITENDRA** PANCHAL AS PE

DOCUMENT

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM SINGH GURPRIT NISHAN TO GURPRIT SINGH NISHAN SINGH **DHILLON** AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM VAZ MANUEL ANTHONY IGNATIUS TO MANUEL IGNATIUS VAZ AS PER DOCUMENT

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that ou client viz. Mr. Sameer Tukaram Aprai i ntent to transfer the 5 Shares distincti Nos. 566 to 570 [both inclusive] i espect of the Share Certificate No. 114 said Shares] holding by Smt. Jijabai Tukaram Aprai for Flat No. 604, 6th F**loor, "D" Wing**, Triveni Sangam SRA Co-operative Housing Society Limited Gundavali Hill, Azad Road, Andhe [East], Mumbai -400 069.

Smt. Jijabai Tukaram Aprai expire 18-11-2022 and her Husband - Mr Tukaram Sadashiv Apraj expired o 16-08-2000 leaving only Five [5] legal heirs viz. Mr. Pramod Tukaram Apraj [Son], Mrs. Aruna Ankush Kadar [Daughter], Mr. Sanjay Tukaram Apraj [Son], Ms. Kalpana Tukaram Apraj [Daughter] & Mr. Sameer Tukaran Apraj [Son] behind her and other legal neirs have made an affidavit cum - no objection choosing our client to make ar application for membership of the ociety and for transfer of shares an nterest of the deceased member in the capital/ property of the society to hi

Our client is hereby inviting the clair ainst the said shares of Smt. Jijabai Tukaram Apraj. If any Person, Firm Society, Company, Corporation or any Body Corporate has any claim or lien against the said Shares of Smt. Jijaba ukaram Apraj may file such claims o objections with documents if any, within the period of 14 days from the date of this notice with documentary proofs and lega

claims to. M/s. BHOGALE & ASSOCIATES

Advocates & Legal Consultants, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisa Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallabh Road, Borivali [East], Mumba 400 066.

received within the stipulated period, our client shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having waived, forfeited and / or annulled.

If no claims or objections, as above, are

M/s. BHOGALE & ASSOCIATES Date: 22/08/202

अमरावती : कुख्यात वाघ तस्कर कल्ला बावरिया अखेर जाळ्यात

आदीनसिंह भर्फ कल्ला बावरिया अखेर मध्य प्रदेशच्या स्टेट टायगर अडकला. अनेक दिवसांपासून तो गुंगारा देत होता. दहा वर्षांपूर्वी मेळघाटातील शिकार प्रकरणात त्याचा सहभाग राहिला. तेव्हापासून तो फरार होता. गडचिरोली व ताडोबा प्रकरणातसुद्धा त्याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याला मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. चार दिवसांची कोठडी सुनावण्यात

अमरावती, दि.२१ :कुख्यात आदीनसिंह उर्फ कल्ला बावरिया हा १८ ऑगस्ट रोजी विदिशा-सागर या राज्य मार्गाने जात असल्याची गोपनीय माहिती मध्य प्रदेश स्टेट टायगर स्ट्राइक फोर्सला केंद्राच्या अखत्यारितील वन्यजीव गुन्हे अपराध नियंत्रण ब्यूरोकडून देण्यात आली होती. त्यावर •यारस पूर्णनजीक त्याला घेराबंदी करून पकडण्यात आले. त्याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली असून त्यात तो देशातील अनेक राज्यात केलेल्या वाघांच्या शिकारीचा खुलासा असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संपूर्ण घटनेचा खुलासा प्रधान मुख्य वनसंरक्षक (भोपाळ) आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर यांच्या कार्यालयाने केला आहे.

सार्वजनिक सूचना

स्वर्गीय श्रीमती जोयत्सना नवीनचंद्र गांधी चे फ्लेट क्रमांक B-१०१ रत्नाकर कॉ .ऑप.हा.सो. लिमिटेड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतील इमारत क्रमांक-A 1 च्या पहीला मजल्यावर, B-१०१, महावीरनगर, डाणुकरवाडी, कांदीवली (पश्चिम), मुंबई-67 सोसायटी मध्ये फ्लेट आहे. त्यांचे मृत्यु दिनांक: २४-४-२०१० रोजी नामांकन न करताच झाला. स्वर्गीय श्रीमती जोयत्सना नवीनचंद्र गांधी यांच्या कायदेशीर वारसानी फ्लेट क्रमांक B-१०१ त्यांचे पुत्र: हिमांशु नवीनचंद्र गांधी नी वारसदार म्हणुन स्वताचे नावावर फ्लेट करण्या साठी अर्ज पत्र दिनांक: २८-७-२०२३ रोजी सोसायटी मध्ये केलेल्या आहे. सोसायटी द्वारा ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १५ दिवसांनी कालावधीत सोसायटीच्या भांडवलात / मालमत्तेत मच संभासदाचे समभाग हित करण्याबाबत वारसदार किंवा अन्य दावेदार / आक्षेप घेणारे किंवा आक्षेप घेणाऱ्यांकडून दावे किंवा हरकती मागविते, अशा गटांच्या पिरती व इतर पुराव्यांसह समभाग हस्तांतरणासाठी व मतव्यवतीच्या हिताच्या हस्तांतरणाकरिता त्याच्या/ तिच्य दाव्यांच्या / हरकतीच्या समर्थनार्थ सोसायटीच्या भांडवलात / मालमनेत सदस्य वरील विहित मुदतीत कोणतेही दावे / हरकती प्राप्त न झाल्यास सोसायटीच्या भांडवल / मालमत्तेतील मृत सभासदाने शेअर्स व हितसंबंध हाताळण्यास सोसायटीच्या भांडवल / मालमत्तेतील मृत सभासदाचे समभाग व व्याज हस्तांतरित करण्यासाठी सोसायटीला प्राप्त झालेले दावे / हरकती असल्यास त्या सोसायटीच्या उपविधिनुसार विहित पद्धतीने झाल्यापासून मुदत संपेल सोसायटीच्या कार्यालयात सोसायटीच्या सेक्रेटरी कडे दावेदार / हरकती धारकांकडून तपासणीसाठी उपलब्ध आहे.

स्थळ : मुंबई, दिनांक: 22-8-2023 बाजुने आणि त्यांच्या वतीने सही: सेक्रेटरी रतांकर सहकारी हाऊसिंग सोसायटी लि.

जाहीर नोटीस

खप्नसिद्धी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायट

लेमिटेड, पत्ताः इमारत क्र. **डीआर- 1**

मएमआरडीए कॉलनी, राम मंदीर रोड

गोरेगांव (प.), मंबई 400104 या संस्थेर

प्रभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारती

सदनिका क्र. 216 धारण करणारे श्री भगवा

तहलराम कोकल यांचे तारीख 29-05-201

रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केले

नाही. संस्था या नोटीशीव्दारे संस्थेच्य

भांडवलात / मालमत्तेत असलेले मयर

प्रभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी

करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंव

अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकडः

हक्क मागण्या / हरकती मागविण्यात ये

आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच

तारखेपासून 15 दिवसांत त्यांनी आपल

मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्य

कागदपत्रांच्या प्रती व अन्य परावे साद

करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदती

हरकती सादर झाल्या नाही. तर, मयत

पंस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्या

प<mark>्रं</mark>स्थेला मोकळीक राहील. जर अश

कोणत्याही हक्क)मागण्या / हरकत आल्या त

चाबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाः

करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्र

मागणीदार / हरकतदारास पाहण्यासा

संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे

प्तंध्याकाळी **५ ते ७** पर्यंत नोटीस दिल्याच्य

स्वप्नसिद्धी को-ऑपरेटिक

हौसिंग सोसायटी लिमिटेड

यांच्याकरिता आणि वतीने

सूचना वितरण पुर्तता दिनांक : २१ ऑगस्ट, २०२३.

मागधारणा आहे त्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल.

सर्वसाधारण सभेत मतदानाचा अधिकार असणार नाही

सभेमध्ये पर मतदान करण्यास पात्र नसतील.

आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावा.

ई-वोटिंग हेल्पडेस्क

:9८00२00५५३३.

महेश्वरी डाटामॅटिक्स प्रा.लि.

फॅक्स:033-२२४८४७८७.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २२.०८.२०२३

श्री. एस. राजागोपाळ

मतदानपत्रिकेद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.

https://www.cdslindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

यांची कंपनी सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ई-मेल: helpdesk.evoting@cdslindia.com,

ई-मेल: info@mdpl.in/mdpldc@yahoo.com,

द्रः:0२२-२२४८२२४८, २२४३५०२९, २२३१६८३९,

्स्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड,

दिनांक : २२/०८/२०२३

सपण्याच

सही/-सचिव

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेड

सीआयएन:एल२७२००एमएच १९९४पीएलसी०८३९५०

नोंदणीकृत कार्यालय: चेनॉस, फ्लॅट क्र.१, गुलमोहर क्रॉस रोड क्र.७, जेव्हीपीडी स्किम,

ई-मेल:sanjayvanijya1@gmail.com वेबसाईट:www.djtextiles.co.in

सूचना

ग्रद्वारे सूचना देण्यात येते की, **दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेड** (कंपनी) च्या सभासदांची २९वी वार्षिव

सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे)** चेनॉस, फ्लॅट क्र.१

लमोहर क्रॉस रोड क्र.७, जेव्हीपीडी स्किम, मुंबई–४०००४९, महाराष्ट्र, भारत येथे एजीएमच्या सूचनेमध्य

(सूचना) देण्यात आलेल्या साधारण आणि विशेष व्यवसायाबद्दल विचार करण्यात येणार आहे. जे सर्व सदस्यांन

कंपनी (प्रशासन आणि व्यवस्थापन) नियमावली २०१४ च्या नियम २०, फेरफारानुसार आणि सेबी (लिस्टिं

ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर) नियमावली २०१५ च्या नियमावली ४४ च्या सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायद

२०१३ च्या कलम १०८ च्या मान्यतेप्रमाणे कंपनीने त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचनेमध्ये देण्यात आलेल्य

नाधारण आणि विशेष तरावावर त्यांचे मतदान करण्यासाठी सेंटल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड

(सीडीएसएल) यांच्याद्वारे दरस्थ ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियमानुसार तपशिल

दरस्थ ई-मतदान उघडण्याची तारीख व वेळ: मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. भाप्रवे सुरू

दरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची तारीख व वेळ: गरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ सायं.५,००वा. भाप्रवे समा

कंपनीच्या भागधारकांना ज्यांच्याकडे शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वर

मागणी असल्यास व सभेत अध्याक्षादारे मान्य केल्यास सदस्यांना त्यांचे मत जर त्यांच्याकडे रिमोट ई-

वोटिंग सुविधा नसल्यास बॅलेट पेपरने देता येईल. जर रिमोट ई-वोटिंगने मत दिले असल्यास त्यार

सभासद ज्यांनी त्यांचे मत दूरस्थ ई-मतदान प्रणालीने दिले आहे ते सभेला हजर राहू शकतात परं

व्यक्ती ज्यांचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे कट ऑफ दिनांकला लाभार्थी मालकांच्य

नोंदवहीमध्ये असतील असेच दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा वापर करण्यास किंवा एजीएमच्या ठिकाण

२९व्या एजीएमची सचना व रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया सर्व सदस्यांना विहितपद्धतीने आणि ते कंपनीच्य

www.djtextiles.co.in व सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्य

असल्यास, सूचनेमधील नोट क्र.१२ मध्ये देण्यात आलेल्या दूरस्थ ई-मतदानासाठीच्या सूचनेप्रमाणे युज

रिमोट ई-वोटिंगपद्धत योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनीने श्री. दीप शुक्ल

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी कृपया खालील ठिकाणी संपर्क करावा

. प्रेथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (प्रशासन आपि

व्यवस्थापन) नियमावली २०१४ च्या नियम १०, फेरफारानुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड

डिस्क्लोजर) नियमावली २०१५ च्या नियमावली ४२ नुसार कंपनीच्या २९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंव

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेडकरि

संजय मुंदरा

पुर्ण वेळ संचाल

डीआयएन:०१२०५२८२

कोणीही व्यक्ती जी सूचना पाठविल्यानंतर सभासद झाला आहे आणि कट ऑफ दिनांक अनुसार भाग

दरस्थ ई-मतदान गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. नंतर बंद केले जाईल.

मुंबई-४०००४९, महाराष्ट्र, भारत. दूर.:९८२००२४६९३,

नारखपासून नोटोशीची मुदत

नारखेपर्यंत उपलब्ध राहील

ठिकाण: मुंबई

व्यक्तीकड्न हक्क मागण्या किंव

जाहीर सूचना

सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, आमच्या अशील **सौ. माधवी मुकुल पियारेजी** या सदनिका क्र. १५, तळमजला, इमारत क्र. १, सेक्टर क्र. एफ, जेसल पार्क इमारत क्र. एफ-१ को. ऑ. हौ. सो. लि., जेसल पार्क, भाईंदर (पू), ठाणे – ४०११०५ च्या मालक आहेत. **कै. मथायस मोजेस शिंदे** हे वरील सदनिका मिळकतीचे मालक होते. दि १०/०८/१९९३ रोजी **श्री. मथायस मोजेस** शिंदे यांचे निधन झाले, त्यानंतर त्यांचे वारस पत्नी आणि ४ मुली. श्री. मथायस मोजेस शिंदे यांच्या मृत्यूपश्चात सदरची सदनिका मिळकत त्यांच्या पत्नी सौ. कमल मथायस शिंदे यांच्या नावे हस्तांतरित झालेली होती. दि. ०६/०८/२००५ रोजी सौ. कमल मथायस शिंदे यांचे सद्धा निधन झाले. सौ. कमल यांच्या मृत्यूनंतर त्यांना वारस त्यांच्या ४ मुली १) सौ. कल्पना सिरवाईया, २) सौ. सुप्रिया श्रीधर रावराणे, ३) सौ. विजया रोरी थॉमस आणि ४) सौ. माधवी मुकुल पियारेजी. सौ. कमल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ३ मुली १) सौ. कल्पना सिरवाईया, २) सौ. सुप्रिया श्रीधर रावराणे, ३) विजया रोरी थॉमस यांनी वरील सदनिकेतील त्यांचा हक्क/अधिकार त्यांची बहिण/ आमच्या अशिलांच्या नावे आणि फायद्यात दि. ०९/०५/२०२३ रोजीच्या हक्कसोड पत्रान्वये बहाल केलेला आहे. आणि त्या दिवसापासून वरील सदनिका मिळकतीचे सर्व अधिकार आमच्या अशीलांकडे आहेत. तरी या बाबत जर कोणाची काहीही हरकत / दावे असल्यास ती आमच्या खालील पत्यावर **१४ दिवसांचे** आत नोंदवावी. तसे न केल्यास आमचे अशील पुढील कारवाई पूर्ण करतील, आणि या

घेतली जाणार नाही याची नोंद घावी. मंदार असोसीएट्स ॲड्व्होकेट्स पत्ता: बी – १९, शांती शोप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७. ठिकाण : मीरा रोड दि. २२ .०८.२०२३

विषयी कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Share Certificate No.073 for 5 ordinary Shares bearing Distinctive Nos. 361 to 365 of Chembur Abhay Co-Operative Housing Society Ltd. standing in the names of Shri Sadanand Yeshwant Rane And Shri Aditva Sadanand Rane have been reported lost misplaced and that an application for issue of duplicate Certificate in respect thereof has been made to Society at 81, Tilak Nagar, Chembur Abhay Co-Operative Housing Society Ltd., Chembur, Mumbai – 400089, to whom objection if any against issuance of such Duplicate Share certificate should be made within 15 days from the date of Publication of this notice. Share Certificate is not mortgaged or any loan taken against the

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT for change of spellings n name/s of 1]. Maiden name PADMASHREE MAHAVIR MANDED and after Marriage name becomes, as PADMASHRI TEJPAL SATAGOUDA, both the name/s viz: PADMASHREE and PADMASHRI are belonging to myself and called and referred to and recognised correct and proper to as MRS. PADMASHRI TEJPAL SATAGOUDA is proper. 2]. That TEJPAL MALLAPPA SATGOUD AND TEJPALU spelling is treated and recognised correct to as TEJPAL MALLAPPA

SATAGOUDA is proper. AND hereinafter PADMASHREE PADMASHRI are treated as same name and likewise SATGOUD

and SATAGOUDA are treated as same name and TEJPALU AND TEJPAL is/are treated as same and proper name.

Place: Kandivali Mumbai. Date: 22 nd Aug.2023.

Sd/ Mrs. Padmashri Tejpal Satagouda Sd/-Mr. Tejpal Mallappa Satagouda

जाहीर सचना

तमाम जनतेला या द्वारे सुचित करण्यात येते की माझे अशिल, श्रीमती रंजना रमेश मांजरेकर यांनी अगरवाल क्रिश गार्डन बिल्डींग नं १ क ऑप. हाऊ. सो. लि., सर्वे नं १२६, मौजे निळेमोरे पाटणकर पार्क रोड, नालासोपारा (प), ता. वसः जि. पालघर ४०१ २०३ या संस्थेकडे सभासदासाठी आणि सदनिका क्र. डी / ४०४ च्या हस्तांतरासाठी अर्ज केला आहे कारण सदर सदनिकेचे मालक आणि सदर संस्थेचे सभासद श्री. रमेश महादेव मांजरेकर जे माझे अशिलांचे पती होते ते मयत झाले आहेत. तसेच त्यांचा एकुलता एक मुलगा श्री. योगेश रमेश मांजरेकर सुध्दा मयत झाले आहे. तरी माझे अशिलाल भासद देण्या बाबत आणि सदर सदनिका क्र डी/४०४ हस्तांतर करण्या बाबत कुठल्यार्ह व्यक्तीला कठल्याही प्रकारचा दावा. तक्रार हरकत किंवा आपत्ती असेल तर त्यांनी खालील . सही करणारे यांच्याकडे सदर सचना प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांत योग्य त्या कागदपत्रांसोबत आपला दावा दाखल करावा भन्यथा कोणताही दावा नाही किंवा दाव डण्यात आला आहे असे समजण्यात यईल आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचा दावा स्वीकारण्यात येणार नाही. आणि त्या नंतर सदर संस्था माझे अशिलांना सभासद करून घेतील आणि सदनिका क्र. डी /४०४ माझे अशिलांच्य नावे करतील.

सागर विष्णू रोकडे, वकील मंबई उच्च न्यायालय पत्ताः शॉप नं १९ समयक सोसायटी, पांचाळ नगर, गणपर्त मंदिर जवळ, नालासोपारा (प) ४०१ २०:

ता.२१.०८.२०२

PUBLIC NOTICE

t is to be informed to the public at large tha FLAT PREMISES bearing No.A-301 Third Floor, More Shivshakti Co-op Housing Society Ltd, admeasuring 490 Sq. Feet, lying on plot of Land bearing New Survey no.7 to 11, 15 to 17, 19 to 25, Plot 10.39 of Village : More Address at Central Park, Nallasopara (East), Taluka Vasai, District : Palghar - 401209, Havng Share Certificate bearing distinctive Nos.111 to 115 (both inclusive) and bear ing Certificate No.23 (hereinafter referre to as "the said Flat") said flat was owned b NISHA RANA CHAUHAN Who have los er Original Agreement For Sale dated 04 04/1996 of said Flat made and entered be een M/S. SHRI JAI SAI CORPORATIONS Through its Prop. MR.KANTILAL RATANSI SAVALA AND NISHA RANA CHAUHAN, duly Registered Before Join Sub-Registrar Vasai-2, Vide Regd. Docs No.1118/1996 for which my client have re norted the same by lodging missing com plaint With Tulinj Police Station, as or dated 21/08/2023 Vide Lost Repor no.25041/2023. Therefore any person or intitutions having any claim/interest/lien/Wi Court Order/heirship rights in said Flat is nereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence at below address within 14 days from the date

(Adv. Hitesh R. Patil Add: Flat No.A/002, Jagruti apartment, Tak Road, Besides Radha Krishna Hotel Nallasopara (East), Taluka-Vasai, District Palghar - 401209. Mob No.9604514510.

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large tha my dient Mr. Vishal Jitendra Kapadia has applied for the transfer of Flat No. 701 admeasuring 575 sq. ft. Super Built-Up area on 7th Floor in the building known as Prerna SRA Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at M. G. Road, Near Anand Nagar, Kandivali (West), Mumbai 400 067, along with five fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.49 and bearing distinctive Nos. from 241 to 245 (both inclusive), from the

name of his parents Late Mrs. Meena Jitendr

Kapadia & Late Mr. Jitendra Dharamchan

Kapadia who expired on 18/09/2022 8

All persons who have any claim, right, titl

and/or interest or demands to in or against

the above mentioned property by way of

inheritance, sale, mortgage, charge, trus

lien, possession, gift, maintenance, lease

attachment or otherwise howsoever is hereb

required to make the same known in writing

to the undersigned at her address at Shop

No.14. Akruti Apartment, Mathuradas Road

Kandivali (West), Mumbai 400 067 and also

to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any

claim comes forward hereafter will be laim comes forward need considered as waived and/or abandoned Sd/-

PUBLIC NOTICE

Re: Flat No. 204, 2nd Floor, 'B' wing, Akshay

CHS Ltd., Y.A.C Nagar, Kondivita Road,

<u>Andheri (East),Mumbai-400059</u> area

admeasuring 336sq.ft being part and

situated lying bearing survey No. 18, Hissa

No.3 (Part) and survey No. 21 to 26-H and

bearing CTS Nos. 138/8 to 154, situated at

Mumbai-400059, in the registration district

and sub-district of Mumbai. Notice is hereby

given that Mr. Shyamal Kumar Barat is the

owner having right, title and interest in the

above-mentioned Property and has a clear

and marketable title. Any person(s)/ entity

having claim, objections, right, title, interest

or charge of any nature whatsoever upor

the Said Property or any part thereof are

hereby requested to make the same known

in writing, along with evidence of claim to the

undersigned having their office as

mentioned herein below, within period of 14(fourteen) days from the date of

publication hereof failing which, the clain

if any, of such person(s) will be deemed to

have been waived and/or abandoned and

the same is not binding on our client and/or

Advocate Larson Vaiti (Advocate High Court)

B-01/C, Office No. 8&9 Balarama, Opp. GST Bhavan

BKC, Bandra (East), Mumbai- 400051. Contact: 8082750220

Place: Mumbai / Date : 22-08-2023

their successors in title.

OLD BRIDGE

CAPITAL MANAGEMENT

CIN - U74999MH2015PTC271020 SEBI Reg: INP000005174

Correspondence Address:

Old Bridge Capital Management Pvt. Ltd. 1705, C Wing, One BKC

G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051 Tel: +91 22 69459999, Website:- www.oldbridgecapital.com,

DISCLAIMER NOTICE-Impersonation And Fraudulent Acts

It has come to our notice that some unscrupulous persons are passing

themselves off as or being affiliated with Mr. Kenneth Andrade, Founde

Chief Investment Officer of Old bridge Capital Management Private Limited

(OBCMPL). They have been appropriating parts of his identity and photograph(s) with the intent to defraud unsuspecting members of the

public. We have learnt that some of the platforms being used by these

mpostors are (a) website armfnc.com; (b) ARM Quantitative Trading app

and ARM Quantity Trading whatsapp group with number (+91 6033 407 343) and or any other channel / platform we are not aware of to lure members

For the avoidance of doubt, Mr. Kenneth Andrade, Founder Chief Investmen

Officer of OBCMPL does not operate any investment or earning platforms other than his involvement with OBCMPL. Neither OBCMPL nor Mr.

or to participate in trading activities of any kind outside of OBCMPL

OBCMPL or Mr. Kenneth Andrade shall not be responsible for, and

expressly disclaims all liabilities for, damages of any kind arising out of the

use of, reference to, or reliance on any information contained on the said

The general public should take note as anyone who engages with the said

Our official website has been and remains

For Old bridge Capital Management Private Limited and Mr. Kenneth

website, or any other platform and material promoted by the impostors

Kenneth Andrade solicit for or accept money from anyone for investm

website, app and or platform operated by impostors.

does so at their own risk.

https://www.oldbridgecapital.com

of public in investment and or trading activity for their unlawful gains.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar)

26/09/2022 respectively, to his name.

Certificate nos. 4 for five Ordinary Shares

bearing Distinctive Nos. 16 to 20 of Jerome Co-Operative Society Ltd standing in the names of Mrs. Hansa Jitendra vora / Sanjay itendra Vora / Ashish Jitendra Vora have been reported lost / stolen and that an application for issue of duplicate Certificate in espect thereof has been made to society a Prakash Market Road, Thane - 40101 to whom objection if any against issuance of such Duplicate Share Certificates should be made within 15 days from the date o publication of this notice. Share Certificate is not mortgaged or any loan taken against the

NOTICE is hereby given that the share

certificate nos. 75 for 5 (five) shares bearing Distinctive no. 371 to 375 of Vardhama Industrial Premises CHS LTD. standing i the name of Mrs. SHARDABEN MAGANBHAI PATEL and holding Gala no. 209 have been reported lost/misplaced and lodged police compliant in Borivali (E) police station vide complaint no 48/2023 and made application to the society for issue of Duplicate Share Certificate.

Any person having any objection against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice Place: Mumbai Date: 22.08.2023

SHARDABEN MAGANBHAI PATEI Gala No.209 Vardhaman Industrial Premises CHS LTD. S. V. Road, Dahisar (E), Mumbai 68

AnandRathi

एक्सप्रेस झोन, ए विंग, ८वा मजला, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. भारत.

ताबा सूचना

सर्व संबंधीत पक्षांची दखल घेणे, ज्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा ५४, २००२) अंतर्गत **आनंद राठी ग्लोबल फायनान्स लि.**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिर्ट इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य अधिकाराअंतर्गत त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ चे उपकलम २ अन्वये खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद केलेल्या कर्जदारांना (खालील तक्त्यात नमुदप्रमाणे) सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद खालील तक्त्यात दिलेली रक्कम तसेच एआरजीएफएलकडे रक्कम करण्याच्या तारखेपर्यंत व्याज जमा करण्यास

कर्जदार व सह-कर्जदार यांनी सदर वैधानिक मागणी सूचना दिल्यानंतरही वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद अनुसुचीमध्ये नमुदप्रमाणे मालमत्ता/प्रतिभूत मालमत्तेचा ताबा

पुढे कर्जदाराने (आरजीएफएल) सी.सी.क्र.२१७/एसए/२०२२ एस्प्लानेड, मुंबई येथील मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटसमोर दाखल केला आहे आणि ०२.०३.२०२३ रोजी एस्प्लानेड, मुंबई येथील मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी वास्तविक ताबा मिळविण्याचा आदेश पारित केला आहे, आदेशा आधारे आम्ही ०८.०८.२०२३ रोजी तारण मालमत्तेचा वास्तविक ताबा घेतला आहे. (अनुसूची-जमीन अनुसूची-१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे तारण मालमत्ता).

त्यानंतर एआरजीएफएलने मुंबई येथील मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार व नमूद केल्यानुसार प्रतिभूत मालमत्तेचा वास्तविक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार व सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. खाली नमव अनुसुचीमध्ये नमुदप्रमाणे मालमत्ता/प्रतिभूत मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **आनंद राठी ग्लोबल फायनान्स लि.** यांच्याकडे इतर खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. कायद्याच्य कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे

कर्जदाराचे नाव पत्ता: १.बेटर बिल्डर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, ५/५, मथुरादास कॉलनी, सेंट ॲंथनी स्ट्रीट, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०० ०९८.

तसेच : दुकान क्रमांक ९, पारिजात टॉवर, गाव तुंगवा, साकी विहार रोड, मुंबई - ४०० ०७२. **१. सह-कर्जदार/जमीनदाराचे नाव पत्ता:** १. श्री. श्याम बाली, (जामीनदार/संचालक) एए ३८.

यशोधाम एन्क्लेव्ह, फिल्मसिटी रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३. **२. श्री. संजीव बक्षी, (जामीनदार/संचालक)** : ७०२, रजनीगंधा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग

सोसायटी लि., जनरल ए.के. वैद्य मार्ग, गोकुळधाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३. ३. श्री. उमेश व्यास (जमीनदार/संचालक) : २, दलामल अपार्टमेंट्स, १५ कफ परेड, कुलाबा

४. श्रीमती कुमुद देवराज बाली (जामीनदार) : एए ३८, यशोधाम एन्क्लेव्ह, फिल्मसिटी रोड,

गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३.

२. मागणी सूचनेची तारीख: २५ ऑक्टोबर २०१९

३. कर्ज करार क्रमांक : एआरजीएफएल/सीएफ/०३०

४. मागणी सूचनेनुसार देय रक्कम : रु. ३२,६५,८३,९५७ (रु. बत्तीस कोटी पासष्ट लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तावन्न फक्त)

५. वास्तविक ताबा मिळण्याची तारीख: ०८ ऑगस्ट २०२३ अनुसूची-१

प्रतिभत मालमत्तेचे तपशील

ए, बी आणि सी विंग्सचा समावेश असलेल्या पारिजात टॉवर्स म्हणून ज्ञात इमारतीच्या प्रकल्पामध्ये ुबांधण्यात आलेल्या/बांधण्यात येणाऱ्या संरचनेसह जमीन, सर्व्हे क्रमांक ११ हिसा क्रमांक २ (भाग आणि ३५०१.१० चौरस मीटर मोजणाऱ्या सिटी सर्व्हे क्रमांक ३५ए शी संबंधित. ५१७.४० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक ३५५ चे आघात भाग असलेल्या लाभ आणि अधिकारांसह, (एमसीजीएम च्या अखत्यारित) सर्वे क्र. ११, हिसा क्रमांक २ (भाग) आणि संबंधित सर्वेक्षण क्रमांक ३६, ३६/१, ३६/२,३७,३७/१ ते ८ एकूण क्षेत्र २४७८० चौ.मी. व सिटी सर्व्हेक्र. ३६/३ रवा. ७२.२० चौ. मीटर तुंगवा गाव, तालुका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा बाजी पासलकर मार्ग, साळी विहार रोड, तुंगवा गाव, कुर्ला (पश्चिम), मुंबई येथील जमिनीचे सर्व भाग व खंड.

ज्या युनिट्सचा ताबा घेण्यात आला आहे त्याचा तपशील:

इमारत बी - ८वा मजला - फ्लंट क्र.८०२ - निवासी - कापेट क्षेत्र ७६२.७९ चौ. फूट. २. इमारत बी - २रा मजला - फ्लॅट क्र.२०१ - निवासी - कार्पेट क्षेत्र ७४२.३२ चौ. फूट.

३. इमारत बी - २रा मजला - फ्लॅट क्र.२०३ - निवासी - कार्पेट क्षेत्र ७३५.५८ चौ. फूट.

४. इमारत बी - २रा मजला - फ्लॅट क्र. २०४ - निवासी - कार्पेट क्षेत्र ७६८. ५८ ची. फूट.

दिनांक: २२.०८.२०२३ ठिकाण: मुंबई

आनंद राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेड प्राधिकृत अधिकारी

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

नवी मुंबई महानगरपालिका

शहर अभियंता विभाग

फेर निविदा सुचना नमुंमपा /श.अ./ 197/2023-24 कामाचे नाव :- नमुंमपा क्षेत्रातील एफ-विभाग घणसोली कार्यक्षेत्रातील जलउदंचन केंद्र आणि जलवितरण व्यवस्थेचे परिचलन करणे व देखभाल दुरुस्ती विषयक सर्व समावेशक कामे करणे. अंदाजपत्रकिय रक्कम रू. :- बी-2

फेरनिविदा पुस्तिका ई-टेंडरिंग (E-Tendering) संगणकप्रणालीच्या https://nmmc.etenders.in या संकेतस्थळावर व नम्ंमपाच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 22/08/2023 रोजी प्राप्त होतील. निविदेचे सादरीकरण https://nmmc.etenders.in या संकेतस्थळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा ई-टैंडरिंग (E-Tendering) प्रक्रियेतील कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी संकेतस्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क नंबर वर संपर्क करावे

कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे.

> (संजय देसाई) शहर अभियंता

जाक्र-नमंमपा/जसं/जाहिरात/577/2023

नवी मुंबई महानगरपालिका

सिक्युर क्रेडेन्शियल्स लिमिटे<u>ड</u>

नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.प्रिड्म टॉवर, ए विंग, ८वा मजला, युनिट क्र.४, लिंक रोड, माईंडस्पेस. मालाड (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००६४, भारत. ई-मेल: complianceofficer@secur.co.in, वेबसाईट: www.secur.co.in

टपाल मतदानाची सुचना

सदस्यांना याद्वारे सुचित केले जाते की कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १९० मधील तरतुर्द आणि इतर लागू असलेल्या तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि नियम २२ सह वाचले आहेत. (नियम), सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नियमन ४ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (सेबी सूची विनियम), अधिनियम आणि नेयमांच्या इतर लागू तरतुदी, सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांव १३ एप्रिल २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३९ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२४, २०/२०२१ दिनांक १६ डिसेंबर २०२२, १०/ २०२२ दिनांक ७५ मे २०२२ आणि ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ (एमसीए परिपत्रके) कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार (एमसीए) द्वारे जारी **सिक्युर क्रेडेन्शियल्स लिमिटेड** (कंपनी) ने २१ ऑगस्ट, २०२३ रोजी पोस्टल बॅलट नोटीस (सूचना) पाठवण्याचे काम ईमेलद्वारे पूर्ण केले आहे, २१ ऑगस्ट, २०२३ रोजीची सूचना ज्यामध्ये नमूद केलेल्या व्यवसायाच्या संदर्भात सामान्य ठरावाद्वारे त्यांची मंजूरी मिळवली आहे कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० (सुधारित केल्यानुसार) आणि सेबी (सुचीबद्ध बंधन आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१ चे नियम ४४ सह वाचले, कोणतेही वैधानिक फेरफार किंवा त्याच्या पुन्हा-अंमलबजावणीसह, सध्या काळासाठी त्याच्या भागधारकांना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टमद्वारे नोटिसमध्ये नमूद करण्यात आलेल्या ठरावांवर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) चे रिमोट ई-बोटिंगने मत देण्याची सुविधा देताना कंपनीला आनंद होत आहे. कंपनी पुढे सर्व सदस्यांना सूचित करते की:

१) सूचनेमध्ये नमूद केलेल्या विशेष व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान केले जाईल

२) २१ ऑगस्ट, २०२३ रोजी नोटीस पाठवण्याची पूर्णता तारीख

सभासदांचे मतदान हक त्यांच्याकडे असलेल्या इकिटी शेअर्सच्या प्रमाणात कंपनीच्या पेड अप इकिर्ट शेअर्स कॅपिटलमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच ११ ऑगस्ट, २०२३ रोजी असतील. रिमोट ई-व्होटिंगदारे मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख ११ ऑगस्ट. २०२३ आहे

ज्या व्यक्तीचे नाव केवळ कट-ऑफ तारखेनुसार डिपॉझिटरीजमध्ये नोंदवले गेले आहे ती रिमोट ई वोटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल. रिमोट ई-मतदान कालावधी गुरुवार २४ ऑगस्ट, २०२३ रोजी (सकाळी ९:००) सुरू होईल आणि

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ (संध्याकाळी ५:००) रोजी संपेल.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानास शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेच्या पूर

पोस्टल बॅलट नोटीस, स्पष्टीकरणात्मक विधानासह, पोस्टल बॅलट सूचना मिळविण्यासाठी रिमोट ई व्होटिंग सचना आणि एमसीए परिपत्रकांच्या संदर्भात रिमोट ई-व्होटिंगसाठी प्रक्रिया कंपनीच्या वेबसाइ www.secur.co.in आणि एनएसडीएल वेबसाइट https://eservices.nsdl.com वर उपलब्ध आहे एमसीएच्या परिपत्रकांच्या प्रकाशात, ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही ते कंपनीच्या

शेअर ट्रान्सफर एजंटला pravin.cm@skylinerta.com वर ईमेल आणि complianceofficer@secur.co.in वर ईमेल लिहून कंपनीकडे कळवून त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृ ईमेलच्या यशस्वी नोंदणीनंतर, सदस्याला नोटीसची सॉफ्ट कॉपी आणि या पोस्टल बॅलेटसाठी ई-मतदान सक्षम करण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह ई-मतदानाची प्रक्रिया मिळेल. काही शंका

असल्यास, सदस्य evoting@nsdl.co.in किंवा complianceofficer@secur.co.in वर लि १) तथापि महस्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते । त्यांच्या मंबंधित दिपॉयिररी महभागींक

इलेक्ट्रॉनिक होल्डिंग्सच्या संदर्भात आणि वास्तविक होल्डिंग्सच्या संदर्भात, कंपनीच्या शेअर ट्रान्सफ एजंटकडे pravin.cm@skylinerta.com वर नोंदणी करा. एमसीए परिपत्रकानुसार, मतदान फक्त रिमोट ई-व्होटिंगद्वारे केले जाऊ शकते. रिमोट ई-व्होटिंगसाट

एखाद्या व्यक्तीला मीटिंगला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्यामुळे, सदस्यांना सह्ला दिला जातो की त्यांनी रिमोट ई-मतदान प्रक्रिया स्वतःहून वापरावी आणि इतर कोणत्याही व्यक्ती/प्रॉक्सीद्वारे नाही. पढे. कोविड-१९ मळे निर्माण झालेल्या धोक्यामळे आणि एमसीए परिपत्रकांच्या संदर्भात. कंपन पोस्टल बॅलेट नोटीस केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवेल. १२) सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची संमती आणि असहमत फक्त रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वां

१३) ई-व्होटिंगबाबत काही शंका किंवा तक्रारी असल्यास, तुम्ही मदत विभागांतर्गत https:/

eservices.nsdl.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य पाहू शकता किंवा लिहू शकता. evoting@nsdl.co.in किंवा nipulS@nsdl.co.in वर ईमेल करा वैकल्पिकरित्या, तुम्ही complianceofficer@secur.co.in किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल लिहून देखील संपर्क साधू शकता. संचालक मंडळाच्या आदेशानस

सही/ खुशबू सी. शहा कंपनी सचिव

दिनांक: २२ ऑगस्ट, २०२३

फाइनोटेक्स केमिकल लिमिटेड

४२-४३, मनोरमा चेंबर्स, एस. व्ही. रोड, वांद्रे, मुंबई-४०००५०. द्र:९१-२२-२६५५९१७४/७५/७६/७७, फॅक्स:९१-२२-२६५५९१७८ ई-मेल:investor.relations@fineotex.com, यूआरएल:www.fineotex.com

२०वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची २०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) १५ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. **(भा**प्रवे) सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद् विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा . २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० अनुक्रमे दिनांक: ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि दिनांक ५ मे, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ आणि अन्य इतर सर्व सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत आवश्यक परिपत्रके आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/ ७९ नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सदस्यांना दृकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये सहभागी होता येईल आणि प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये दृकश्राव्य माध्यमाने एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

२०व्या एजीएमची सूचना आणि **३१ मार्च, २०२३** रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाचा वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रती, कंपनी/ज्या सभासदांचे ई-मेल आयडी डिपॉजीटरी पार्टीसीपंटसकडे अभिलेखीत त्या सर्व सभासदाना पाठविण्यात आल्या आहेत. ती कंपनीच्या संकेतस्थळ www.fineotex.com वरही उपलब्ध आहे. एजीएम सूचना आणि वार्षिक अहवालाची वास्तविक प्रती अन्य सर्व सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर अनुज्ञेय पध्दतीने पाठविण्यात आल्या आहेत. २०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि पाठवणी/इमेल पाठवणी २१ ऑगस्ट, २०२३ रोजी पुर्ण झाली.

सर्व सभासदांना कळविण्यात येते की, **८ सप्टेंबर**, २०२३ या कट-ऑफ तारखेला वास्तविक किंवा डिमेटराईज्ड प्रारूपामध्ये भागधारक असलेले सभासद २.०व्या एजीएमच्या सचनेमध्ये उल्लेखित सर्वसाधारण आणि विशेष कामकाजावर त्यांचे मतदान, एजीएम स्थळाव्यतीरिक्त अन्य ठिकाणावरून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करून शकतील (रिमोट ई-व्होटींग). सर्व सदस्यांना सुचित

अ. २०व्या एजीएम स्चनेमध्ये उल्लेखित सर्वसाधारण आणि विशेष ठरावांचे कामकाज इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे मतदानामार्फत केले जाऊ शकते.

रिमोट ई-व्होटींग मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३ रोजी (स.९.००वा.) सुरू होईल.

क. रिमोट ई-व्होटींग गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३ रोजी (साय.५.०० वा.) समाप्त होईल. इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे किंवा एजीएममध्ये मतदानासाठी पात्रता निर्धारित करण्यासाठी कट-ऑफ दिनांक **शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३** आहे.

एजीएम सूचना पाठविल्यानंतर कोणत्याही व्यक्तीने भाग संपादित केले असतील आणि कट-ऑफ दिनांक अर्थात ८ सप्टेंबर, २०२३ रोजी कंपनीचा सभासद असेल, तर त्यांने लॉगइन आयडी व पासवर्ड जनरेट करण्यासाठी एजीएम सूचनेमध्ये दिलेली प्रक्रिया पहावी.

सभासदांनी नोंद घ्यावी की: अ) उपरोल्लेखित तारीख व वेळेनंतर रिमोट ई-व्होटींग साधन सीडीएसएलकडून मतदानासाठी निष्क्रिय करण्यात

येईल आणि सभासदाकडून ठरावावर एकदा मतदान करण्यात आल्यानंतर ते बदलण्याची परवानगी नसेल, **बँ) ज्या सभासादाने एजीएम पूर्वी** रिमोट ई-व्होटींगद्वारे मतदान केले असेल तो एजीएमला उपस्थित राह शकेल परंतू त्याला पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नसेल, क) मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करण्यात येईल, आणि ड) डिपॉजिटरीजद्वारे परिरक्षीत सभासदांच्या नोंदवहीमध्ये आणि लाभधारक मालकांच्या नोंदवहीमध्ये कट–ऑफ तारखोला ज्या सभासदांचे अभिलेखित असेल ते रिमोट ई–व्होटींग सुविधा आणि एजीएममध्ये भौतीक मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी अधिकारपात्र असेल.

२०व्या एजीएमची सूचना कंपनीच्या संकेतस्थळ <u>www.fineotex.com</u> वर आणि एनएसडीएलच्या संकेतस्थळ www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे.

कोणत्याही विचारणांसाठी, सभासदांनी www.evoting.nsdl.com वर उपलब्ध असलेल्या डाऊनलोड सेक्शन अंतर्गत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई–व्होटींग मॅन्यूअल पहाँवे किंवा टोल फ्री क्र.०२२–४८८६७००० व ०२२–२४९९७००० वर संपर्क करावा. ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून **एचएसपीएन ॲण्ड असोसिएटस् एलएलपी,** कार्यरत कंपनी सचिवचे पदसिद्ध भागीदार **श्री. हेमंत शेटये** (एफसीएस२८२७) यांची कंपनीने नियुक्ती केली आहे. ई-वोटिंगचा निकाल/तपासनीसांचा अहवाल सदर वार्षिक

सर्वसाधारण सभा समाप्तीपासून ४८ तासांच्या आत उपलब्ध करुन दिला जाईल. समभाग संबंधीत सभासद नोंदवही आणि भाग हस्तांतरण पस्तिका शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट्) बंद राहतील.

> फाइनोटेक्स केमिकल लिमिटेडकरिता सही/-सुरेंद्रकुमार तिब्रेवाला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

मंडळाच्या आदेशान्वये

डीआयएन:००२१८३९४

ठिकाण: मंबई दिनांक : २१ ऑगस्ट, २०२३

Mrs. Nehal Bhavin Kapadia, a joint member of the YOGI SWAMI Co-Operative Housing Societ mited, having address at Yogi Nagar, Eksar Road, Borivali West, Mumbai - 400091, and holding

Flat No.005, in the building of the society, died on 09/06/2023. Ms. Yashvi Bhavin Kapadia has made an application for transfer of the shares of the deceased member to her name. The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the

Date : 22.08.2023 Place : Mumbai

Hon. Secretary अल्टिमो फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड

केले जाते की कंपनीच्या मालमत्तेचा ई लिलाव खाली नमूद केल्याप्रमाणे येथे नमूद केले जाईल.

अ. क्र.	मालमत्ता	पत्ता व ठिकाण	राखीव किमत (रक्कम रू.मध्ये)	इरठे रक्कम (रक्कम रू.मध्ये)
?	व्यवसायिक कार्यालये	कार्यालय क्र.१,२,३ व ४, ९व्या मजल्यावर, सोलारिस इमारत, डी-विंग,एल ॲण्ड टी गेटक्र.६ समोर, साकी विहार रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००७२ (क्षेत्र:४९७५ ची.फू.)	४,३७,८०,०००	४३,७८,०००

. १. ई-लिलाव जसे आहे तिथे आधारावर आणि जसे आहे तसे आधारावर आयोजित केले जात आहे आणि भॉनलाइन आयोजित केले जाईल. लिलाव परिसमापकाच्या मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार वेब पोर्टल www.auctionfocus.in द्वारे आयोजित केले जाईल. ही ई-लिलाव सूचना संपूर्ण ई-लिलाव स्तऐवजाच्या संयोगाने वाचली जाईल ज्यामध्ये मालमत्तेचा तपशील, ई-लिलाव बोली फॉर्म, घोषणा आणि उपक्रम, ई-लिलाव विक्रीच्या सामान्य अटी व शर्ती आहेत ज्या मोबाइलवर संपर्क साधून उपलब्ध केल्या जातील. पे.+९१-७५०७७९०५१, ईमेल आयडी: camrudulkejdiwal@gmail.com सोमवार । शुक्रवार कामकाजाच्या वेळेत आणि www.auctionfocus.in या वेबसाइटवर आवश्यक असल्य वेळोंवेळी अपडेट/दरुस्ती केली जाऊ शकते.

२. उपरोक्त मालमत्तेचा वास्तविक ताबा कंपनीच्या परिसमापकाच्या क्षमतेमध्ये कमी स्वाक्षरी केलेल्या व्यक्तीकडे

४. आमच्या सर्वोत्कष्ट माहितीनसार आणि खाली स्वाक्षरी केलेल्यांची माहिती. मालमत्तेवर कोणताही भार नाही. तथापि. इच्छक बोलीदारांनी लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्तेवरील बोजांबाबत स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी. लिलावाची जाहिरात अधोस्वाक्षरी करणार्यांची कोणतीही वचनबद्धता किंवा प्रतिनिधित्व तयार करत नाही आणि मानली जाणार नाही. शिवाय, जाहिरात कोणत्याही प्रकारे प्रॉस्पेक्टस किंवा ऑफर दस्तऐवज किंवा

(परिसमापन अंतर्गत) आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी/पी-०१७०२/२०१९-२०२०/१२६८१ नोंदणीकत पत्ता-फ्लॅट क्र.ए-४०३, सिल्ब इस्टेट अपार्टमेंट, मनीष नगर, नागपूर - ४४० ०१४

मृदुला क्लेटस ब्रॉडी-

PUBLIC NOTICE

registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

दिनांक: २२.०८.२०२३

ठिकाणः नागपूर

for and on behalf of YOGI SWAMI CHS Ltd,

लिलाव विक्री सूचना दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता २०१६ च्या कलम ३५(१)(एफ) अंतर्गत, भारतीय दिवाळखोरी आणि दिवाळखोरी बोर्ड (परिसमापन प्रक्रिया) विनियम २०१६ च्या सहवाचिता नियमन ३३, मोठ्या प्रमाणावर जनतेला सूचित

ई-लिलावाची तारीख आणि वेळ : **दि.११.०९.२०२३ रोजी दु.३:०० ते सायं.५:००वा. पर्यंत** इरठे जमा करण्याची तारीख आणि वेळ : **दि.०९.०९.२०२३ राँजी सायं. ६:००वा. पर्यंत** केवायसी कागदपत्रे सादर करण्याची तारीख आणि वेळ: **दि.०५.०९.२०२३ रोजी सायं.६.००वा. पर्यंत** ई-लिलावाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत:

खरेदीदार लागू मुद्रांक शुल्क, हस्तांतरण शुल्क आणि आनुषंगिक आणि इतर शुल्क, असल्यास ते सहन करेल जीएसटी प्रचलित दरांनुसार लागू होईल. ३. मुंबई येथे देय असलेल्या अल्टिमो फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावे मसुद्याद्वारे देय रक्कम जमा केल

. हपनीच्या मालमत्तेच्या विक्रीसाठी ऑफरचे पत्र आहे असे मानले जाणार नाही.

अल्टिमो फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे परिसमाप

(CIN: L24100MH2004PLC144295)